

उल्हासनगर महानगरपालिका

आ. क्र. उमपा/करवि/यु.८/७५६/२३
दिनांक १६/०२/२०२४


सादर,

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार "मालमत्ता कर" आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ "कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नाचेंद" आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क. ५१डीआय०१०९७७४०० अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र ती म्हणुन लक्ष्मी भरत/सुमित बी. गेरेरा अशी नोंद आहे. तसेच संदर्भित मिळकतीचे एकुण चौ. फुट क्षेत्रफळ आहे.


श्री. विजय लछमणदास आहुजा रा. ब्लॉक नं. सी-९०९, ९१०, रुम नं. १८१८, १८१९, श्रीकृष्णा पॅराडाईस, पहीला मजला, प्लॉट नं. १०१, उल्हासनगर-५ यांनी दिनांक २५/०१/२०२४ रोजी (ना.सु.केद्र टोकन क्र. ४१२०२४००००२०३४) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी श्री. विजय लछमणदास आहुजा अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- १) वर्ष २०२३-२०२४ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
- २) श्रीम. लक्ष्मी भरत गेरेरा/सुमित भरत गेरेरा (लिहुन देणार) व श्री. विजय लछमणदास आहुजा (लिहुन घेणार)यांचे दरम्यान सहदुय्यम निबंधक, उल्हासनगर यांचेकडील नोंदणीकृत सुची क्र. II & Agreement of Sale a Flat (अ. क्र. १८०६, दिनांक ०२/०५/२०२२) ची छायांकित प्रत.
- ३) मनपाकडील प्रतिज्ञापत्राची प्रत. इत्यादी कागदपत्र सादर केली आहेत.

उपरोक्त कागदपत्रान्वये संदर्भित मिळकती करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री. विजय लछमणदास आहुजा अशी नोंद करणेसाठी सदर प्रकरण कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर


लिपीक युनिट क.८,

विषयांकीत प्रकरणी सादर करण्यात येते की, अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क. ५१डीआय०१०९७७४०० करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री. विजय लछमणदास आहुजा अशी नोंद वर्ष २०२३-२४ पासुन करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.


कर निरीक्षक युनिट क.८


उप कर निर्धारक व संकलक

Charges	Charges
Paid	5000
Recd	158601587
Date	07/03


कर निर्धारक व संकलक



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.,
 मुख्यकार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हाठाणे, महाराष्ट्र
 Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
 Tel No:- ९५२५१-२७२०११६ / १२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT- 8: 756 : 23
 Token No. 41202400002034

Date 07/03/2024
 Sr.No. 51DI010977400

TO,
SHRI VIJAY LACHHMANDAS AHUJA
 BLK. C-909/910, ROOM NO. 1818, 1819,
 SHREE KRISHNA PARADISE, 1ST FLOOR,
 FLAT NO. 101, ULHASNAGAR- 5

Sub: Mutation of Entry as a Owner/Occupier in respect of Property bearing
 Sr. No. 51DI010977400 Mpl. Assessments Register.

Ref: Your Notice Dated: 25/01/2024

Sir,

Your name has been entered in place of LAXMI BHARAT/ SUMEET B. GERERA
 Unde Serial No. ---Ward No. 51 Prop. No. 51DI010977400 as a person primarily
 liable to Property Tax.

The Entry in the assessment book is mutation on the basis of the following
 documents.

1. Copy of Sale Agreement & Index- II Registered with Registrar of assurance	No. 1806	Dt 02/05/2022
2. Conveyance Deed (CD)	No.-----	Dt -----
3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar	No.-----	Dt -----
4. deed Declartion registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
5. Gift deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
6. Mortgage deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
7. Release deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
8. Change of Name effected By Managing officer & Assistant Administrator Ulhasnagar Township granted by court	No.-----	Dt -----
9. Death Certificate of deceased Shri./Smt. ----	No.-----	Dt -----
10. Indemnity bond/Cansent Affidavit/ POSSESSION LETTER Relinquishment of rights	No.-----	Dt -----
11. Objection Notice published in the News paper Namely -----	No.-----	Dt -----
12. Registered Will	No.-----	Dt -----
13. Probate of will	No.-----	Dt -----
14. Applicant Pratgyaptra	No.-----	Dt 25/01/2024
15. Unregistered Instrument attested by Notary/ Executive Magistrate namely -----	No.-----	Dt -----

This is only a mutation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.

Vijay. Lachhmandas.



Amahajom
 41364
 CLC no

Assessor & collector of Taxes
 Ulhasnagar Municipal Corporation